

प्रथम टप्प्यात राज्यातील पाच जिल्ह्यात
रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन
केंद्रामध्ये व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन
केंद्र सुरु करणे
संगणक यंत्रणा खरेदी करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
कौशल्य विकास व उदयोजकता विभाग
शासन निर्णय क्रमांक: रोस्वरो-२०१४/प्र.क्र.२१५/रोस्वरो-१
जी.टी.हॉस्पिटल कॉम्प्लेक्स इमारत, ५ वा मजला
नवीन मंत्रालय, मुंबई-४००००१
तारीख: ३० जानेवारी, २०१५

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: रोजगार व स्वयंरोजगार विभाग, रोस्वरो-२०१२/प्र.क्र.३०९/
रोस्वरो-१ दिनांक १९ मे, २०१४
- २) शासन निर्णय क्रमांक: रोजगार व स्वयंरोजगार विभाग, रोस्वरो-२०१४/प्र.क्र.१०९/
रोस्वरो-१ दिनांक २१ ऑगस्ट, २०१४
- ३) शासन निर्णय क्रमांक: रोजगार व स्वयंरोजगार विभाग, रोस्वरो-२०१४/प्र.क्र.२१५/
रोस्वरो-१ दि.२९ ऑक्टोबर, २०१४
- ४) आयुक्त, रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास यांचे पत्र क्र.रोस्वरां—७/संगणक/
२२६ दि.१७ जानेवारी, २०१४
- ५) दि.२८ नोव्हेंबर, २०१४ रोजी पार पडलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीचे इतिवृत्त

शासन निर्णय -

शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, रोस्वरो-२०१२/प्र.क्र.३०९/रोस्वरो-१ दि.१९
मे, २०१४ अन्वये राज्यात रोजगार व स्वयंरोजगार केंद्रामध्ये व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र
स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून पहिल्या टप्प्यात मुंबई उपनगर, औरंगाबाद, नागपूर,
सांगली व सिंधुदुर्ग येथे अशी केंद्रे स्थापन करण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शासन
निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग, रोस्वरो-२०१४/प्र.क्र.१०९/रोस्वरो-१ दि.२१ ऑगस्ट, २०१४
अन्वये सदर योजनेसाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तसेच शासन निर्णय रोजगार व
स्वयंरोजगार विभाग, रोस्वरो-२०१४/प्र.क्र.२१५/रोस्वरो-१ दि.२९ ऑक्टोबर, २०१४ अन्वये सदर
योजनेसाठी ५ स्कॅनर व २५ प्रिंटर Directorate General of Supplies & Disposals, Govt. of
India यांच्या दरकरारानुसार खरेदी करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

२. दि.२८ नोव्हेंबर, २०१४ रोजी पार पडलेल्या विभागाच्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीत
देण्यात आलेल्या मान्यतेस अनुलक्षून सदर योजनेच्या अंतर्गत खरेदी करावयाच्या खालील नमूद
संगणक व त्यासंबंधात यंत्रणेच्या खरेदीस येणा-या खर्चास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात
येत आहे.

अ.क्र.	खरेदी करण्यात येणारी यंत्रणा	कोणत्या दर करारानुसार आहे	आवश्यक असलेले नग	दर करारानुसार प्रती नगाची किंमत (रुपये)	येणारा एकूण खर्च (रुपये)
(अ)	(ब)	(क)	(ड)	(इ)	(ड) X (इ)
१	संगणक	महाराष्ट्र शासन	१८०	३६,४८८/-	६५,६७,८४०.००
२	स्कॅनर	Directorate General of Supplies & Disposals, Govt. of India	३	२२,५२३.७६/-	६७,५७१.२८
३	लेझर प्रिंटर		९	८,८२३.९९/-	७९,४१५.९९
४	प्रोजेक्टर		१०	४०,५९५.९९/-	४,०५,९५९.९०
(रुपये एकाहत्तर लाख वीस हजार सातशे शहयाऐंशी फक्त)					७१,२०,७८६.२९

३. सदर मान्यता शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक- विअप्र-१०.०८/प्र.क.७०/२००८/विनियम, दि.१५ मे, २००९ नुसार वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ मधील भाग-पहिला, उप-विभाग-दोन मधील अनु.२८-अ नियम क्र.७६ नुसार प्रशासनिक विभागाला असलेल्या अधिकारास अनुलक्षून व खालील अटीच्या अधिन राहून देण्यात येत आहे.

१) उपरोक्त यंत्रणेची खरेदी विहित कार्यपध्दतीनुसार करण्यात यावी.

२) यंत्र सामुग्री प्राप्त झाल्याखेरीज व ते निश्चित केलेल्या विनिर्दिष्टाप्रमाणे असल्याची खातरजमा केल्याखेरीज तसेच, यंत्रांच्या गुणवत्तेची खात्री पटल्याखेरीज कंपनीस रक्कम प्रदान करण्यात येऊ नये.

३) सदर यंत्रणेची नोंद संबंधित कार्यालयाच्या जडवस्तू संग्रह नोंदवहीत घेण्यात यावी.

४) उपरोक्त यंत्रणेची खरेदीही उपलब्ध निधीच्या मर्यादेत करण्यात यावी.

४. सदर खर्च शासन निर्णय, रोजगार व स्वयंरोजगार विभाग क्र.रोस्वरो-२०१४/प्र.क्र.१०९/रोस्वरो-१ दिनांक २१ ऑगस्ट, २०१४ अन्वये लेखाशीर्ष मागणी क्र.झेड ए-०१, प्रधान लेखाशीर्ष-२२३०-कामगार व सेवायोजन, ०२- सेवायोजना सेवा, ००१-सेवायोजन व प्रशासन, ०६- व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्रांची स्थापना (२२३०६०३८) अंतर्गत प्रथम टप्प्यात राज्यातील पाच जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्रामध्ये व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र सुरु करण्याकरिता करावयाच्या संगणक खर्चासाठी वित्तीय वर्ष २०१४-२०१५ मध्ये मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा.

५. तसेच, दि.२८ नोव्हेंबर, २०१४ रोजी पार पडलेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तानुसार पुढील यंत्रणेच्या खरेदीस प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे:-

अ.क्र.	यंत्रणेचे नाव	एकूण आवश्यक नग	सदर यंत्रणेच्या खरेदीबाबत प्रकल्प अंमलबजावणी समितीने दिलेले अभिप्राय
१	युपीएस (रॅक व स्थापित खर्चासह) (५ केव्हीए क्षमतेचे)	११	केंद्रीय भांडार यांच्या दरपत्रकानुसार खरेदी करण्यास समितीने मान्यता दिली नाही. विहित कार्यपध्दती अवलंबून (निविदा मागवून) खरेदी करण्यात यावी.
२	इनव्हर्टर	५	
३	एलईडीटिड्डी	५	
४	ईपीएबीएक्स	५	डीजीएसअॅण्डडीच्या दरकरारानुसार मुदतवाढ मिळाली असल्यास त्यानुसार खरेदी करावी अन्यथा विहित पध्दती (निविदा मागवून इ.) अवलंबून खरेदी करण्यात यावी.
५	लॅपटॉप	१०	डीजीएसअॅण्डडीच्या दर करारास मुदतवाढ मिळाली असल्यास त्यानुसार खरेदी करावी अथवा राज्य शासनाच्या दरकरारावर आवश्यक स्पेसिफिकेशनशी मिळाता-जुळता लॅपटॉप उपलब्ध असल्यास त्यानुसार अथवा विहित पध्दती (निविदा मागवून इ.) अवलंबून खरेदी करण्यात यावी.
६	वातानुकुलीत यंत्रणा	१८-नग-१ टन १३-नग-१.५ टन ४-नग-२टन	विहित कार्यपध्दती अवलंबून (निविदा मागवून व वीज बचत करणारी यंत्रणा) खरेदी करण्यात यावी.

६. उपरोक्त यंत्रणेची खरेदी परि.५ प्रमाणे विहित पध्दतीचा अवलंब करून निविदा मागवून करण्याची कार्यवाही तात्काळ सुरु करावी. तसेच सदर यंत्रणांच्या खरेदीवरील खर्च आयुक्त, रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास यांना विभागप्रमुख म्हणून असलेल्या अधिकारांत व वित्तीय अधिकार नियम पुस्तिका, १९७८ मधील वित्तीय मर्यादेमध्ये तसेच प्रचलित नियमातील तरतूदी व शासनाने यासंदर्भात वेळोवेळी दिलेल्या सूचना यांचे काटेकोरपणे पालन करून करण्यात यावा.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१५०१३०११०३२००३०३ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(सं.छ.तडवी)

अवर सचिव

प्रत,

१. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता/ लेखा परिक्षा), महाराष्ट्र-१/२, मुंबई/ नागपूर

२. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई
३. उप कोषागार अधिकारी, कोकण भवन, नवी मुंबई
४. निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
५. आयुक्त, रोजगार, स्वयंरोजगार व कौशल्य विकास, रोजगार व स्वयंरोजगार संचालनालय, कोकणभवन, नवी मुंबई
६. प्रधान सचिव, कौशल्य विकास व उद्योजकता विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई
७. वित्त विभाग, व्यय-१५, मंत्रालय, मुंबई
८. नियोजन विभाग, का-१४७१, मंत्रालय, मुंबई
९. महाराष्ट्र कौशल्य विकास संस्था, मुंबई
१०. संचालक, यशदा, पुणे
११. कक्ष अधिकारी (रोस्वरो-२), कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, नवीन मंत्रालय, मुंबई -०१
१२. निवड नस्ती (रोस्वरो-१)